







December 11, 2023

To,

General Manager,	The Manager,
Listing Department,	Listing & Compliance Department
Bombay Stock Exchange Limited	The National Stock Exchange of India Limited
P.J. Towers, Dalal Street,	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Mumbai – 400 001	Bandra East, Mumbai - 400051
Company code: 533333	Company code: FCL

Subject: Newspaper Advertisement for transfer of equity shares to Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI Listing Regulations and other applicable regulations, we hereby enclose copies of newspaper advertisement regarding the Notice to eligible shareholders who have not claimed their dividend for seven consecutive years or more and whose shares are liable for transfer to the IEPF Authority as per the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"). The said advertisement published on 10th December, 2023 in Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) Mumbai Edition.

The above information is also be available on the website of the Company at www.fineotex.com

You are requested to kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For FINEOTEX CHEMICAL LIMITED

Sunny Parmar CS & Compliance Officer

Encl: As above











Manorama Chambers, S.V. Road, Bandra (W), Mumbai - 400050. India. Phone: +91 - 22 2655 9174







TO STRENGTHEN INFRA BUSINESS

Adani Group rejigs management of its infrastructure cos

Bimal Dayal new **CEO** of Adani Infrastructure India

RAJESH KURUP Mumbai, December 9

THE ADANI GROUP has restructured the top management of its infrastructure companies, including appointing Bimal Dayal as CEO of Adani Infrastructure India (AIIL).

Further, Kandarp Patel, now a director with Adani Electricity Mumbai (AEML), has been given charge of all verticals of Adani Energy Solutions (AESL). Previously, Dayal was the CEO of AESL.

In his new role, Dayal will oversee the implementation of infrastructure projects across

FE BUREAU

Chennai, December 9

TVS MOTOR COMPANY has

donated ₹3 crore to the Chief

Minister's Relief Fund in the

wake of the flooding and dam-

age caused by cyclone

helping the displaced rebuild

their lives and to support the

immediate relief and rehabili-

tation work being done by the

government, the company said.

Motor said: "The floods have

unleashed severe hardship on

the community, and we would

Particulars

Net Profit / (Loss) for the period from ordinary

(after Exceptional and /or Extraordinary items)

(after Exceptional and /or Extraordinary items)

and other Comprehensive income (after tax)]

Earnings per share (Before exceptional items)

Earnings per share (After exceptional items)

separate segment result has been given.

[(comprising profit or (loss) for the period (after tax)

Equity Share Capital (Face Value Rs.10/- per share

activities (Before tax, Exceptional and /or

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

Total Comprehensive Income for the period

Total income from operations (net

Extraordinary items)

(of Rs. 10/- each)

(of Rs. 10/- each)

(not annualised)

(b) Diluted

(a) Basic

Place : Mumbai

Date: 8th December,2023

(b) Diluted

Sudarshan Venu, MD, TVS

TVS Motor is committed to

Michaung in Tamil Nadu.

thermal, renewable energy and green hydrogen. Anil Sardana would continue as the MD of AESL. The changes are to strengthen the infrastructure business and grow it at more than 15% per annum, the

AESLis the country's largest private transmission company, with a presence across 14 states

like to do our part to support

the community. This will aug-

ment the tireless efforts of the

people of Tamil Nadu to

restore normalcy." TVS Motor

will also offer additional ser-

vice support for its customers

in the flood hit districts of

flagship of the Hinduja Group

and the country's leading com-

mercial vehicle manufacturer

donated ₹3 crore to Tamil Nadu

Chief Minister Relief Fund

towards relief work and

humanitarian aid for the flood-

Cupid Trades & Finance Ltd

Regd. Off.: 1 North SH 52, Veena Mall, Off.WE Highway, kandivali (east), Mumbai - 400101

Email ID: infosec@cupidstrade.com, website: www.cupidstrade.com

CIN:L51900MH1985PLC036665

Extracts of Statement of UnAudited Financial Results for the Quarter and half year ended September 30.2023

3.55

(4.73)

(4.73)

(4.73)

`96.0Ó

(0.49)

(0.49)(0.49)

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held or

08th December, 2023. The figure of previous period/year have been re-grouped / re-arranged and /or recast wherever found necessary

The statutory Auditors have carried out a limited review of the above financial results. Company has only one segment and hence no

The Company has adopted Indian Accounting Standards ('Ind AS') notified under section 133 of the Companies Act, 20 13 ('the Act') read

Quarter Ended

(10.76)

(10.76)

(10.76)

96.00

(1.12)

(1.12) (1.12)

Ashok Leyland, the Indian

Tamil Nadu.

affected areas.

government and the resilient TWO-WHEELER MANUFAC-

and a cumulative transmission network of 20,000 circuit km and 53,000 megavolt-ampere transformation capacity.

adani

The Adani Group's infrastructure companies had earlier announced investment of more than ₹7 trillion over the next decade to consolidate its position as the largest infrastructure player in India.

Corporates pitch in for Chennai flood-hit

Suzuki Motorcycle

launches campaign

TURER Suzuki Motorcycle

IndiGrid raises ₹670 cr via institutional placement

PRESS TRUST OF INDIA New Delhi, December 9


INFRASTRUCTURE INVEST-**MENT TRUST** IndiaGrid has raised ₹670 crore through institutional placement.

IndiGrid, India's first publicly listed power sector Infrastructure Investment Trust (InvIT) has successfully raised ₹670 crore through an Institutional Placement process as laid out by SEBI, a statement said.

According to the statement, the IP process, launched on December 5, 2023, saw strong demand from both existing and new Indian and global institutional investors.

In September 2023, Indi-Gridhadraised over ₹400 crore through a preferential issue. With the recently concluded Institutional Placement, the company has successfully raised equity funds of ₹1,070 crore in FY2023-24.

"This fundraise has helped us expand our unit holder base with more than 90% demand from long-term investors across insurance companies, pension funds, mutuals funds



and domestic institutions to IndiGrid's investor base," Harsh Shah, chief executive officer of IndiGrid, said in the statement.

Proceeds from the recently concluded institutional placement and those from the preferential allotment would be used for paring down debt.


"With the capital raise, Indi-Grid has created a significant debt headroom of around ₹6,000-7,000 crore at the leverage cap of 70%,"the statement said. The board of directors of IndiGrid Investment Managers Ltd, acting in the capacity of investment manager of IndiGrid, approved the

issuance and allotment of 52.7 million new units through this Institutional Placement to 11 eligible investors on December 8. 2023. More than 90% of incremental units were issued to insurance companies, mutual funds, pension funds and domestic institutions.

Axis Capital Limited, Ambit Private Limited, HSBC Securities and Capital Markets (India), and SBI Capital Markets served as Book Running Lead Managers for this placement. Cyril Amarchand Mangaldas (CAM) and S&R Associates acted as issuer counsel and bankers counsel respectively.

Kaur, Certificate No.11119, Distinctive Nos:6027156 to 6031155 Total Shares 4000. shares should lodge such claim with its RTA MA

Name of Shareholder



Link Intime India Pvt. Ltd. C101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (west), Mumbai 400083, Maharashtra within 15 days of publication of this

Jaswinder Kau

Nissan Motor rolls out

JAPANESE AUTOMAKER NIS-**SAN** Motor has announced a comprehensive package of support services to customers impacted by cyclone Michaung, the company said on Saturday. Nissan Motor India said it has set up a special help desk and contact call centre to assist the

The company has also

launched free towing vehicle support, claims filing assistance, and special offers on floor carpet replacement, among others, a company statement said. The workshops in Chennai would be operated at extended hours to serve the customers and a 10% discount has also been offered on engine oil and oil filter replace-

ELECTRONIC TOE LOAD MEASURING DEVICE Sr.DMM/MMCT invites E-Tender Notice

WESTERN RAILWAY

No.: 81236016 Work and Location: **Electronic Toe Load Measuring Device** (ETLMD) No.TM/SM/ETLMD/218 (Fourth Revision - 2022). Approx. Cost of Work: ₹2759840/- Earnest Money Deposit: ₹55200/- Type of E-Tender: Open E-tender Time & Date for closure and opening of E-Tender: At 11.00 hrs. on 03.01.2024. The tender can be viewed at website www.ireps.gov.in.

Like us on : f facebook.com/WesternRly

CLASSIFIEDS

CLASSIFIEDS

CHANGE OF NAME

OTHER

I, RAVI SONI S/O KAILASH CHANDRA SONI R/O, W-341905 Lodha Amara Kolshet Road Thane

Maharashtra-400607, have changed my name to RAVIRAJ SONI.

0040702549-1

"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of

advertising copy, it is not possible to verify: its contents. The Indian Express Limite cannot be held responsible for such incurred as a result of transactions with Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any greements with advertisers or otherwis acting on an advertisement in any manne whatspever. Registered letters are no accepted in response to box number

Asset Recovery Management Branch, Veena Chambers, Mezzanine Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001. Web address:- www.unionbankofindia.co.in, E-mail:- ubin0553352@unionbankofindia.bank

> Appendix IV POSSESSION NOTICE [Rule-8 (1)] (For Immovable Property)

India, Asset Recovery Management Branch, Mumbai Samachar Marg, Mumbai under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice Dated 10.01.2014 calling upon Borrower/ Mortgagor/ Guarantor M/s. Star Care India Pvt. Ltd., Mr. Manoj Parasmal Raka, Mr. Parasmal Uttamchand Raka, Mrs. Yogita Manoj Raka, Mr. Rajendra D. Manjarelkar, Mrs. Rewti Manjarekar to repay the amount mentioned in the Notice being Rs. 4,97,69,687.95 (Rupees Four

The Borrower/ Mortgagor / Guarantor having failed to repay the full amount, notice is hereby given to the Borrower/ Mortgagor / Guarantor and the public under Section 13 (4) of the said Act read with the Rule 9 of the said Rules on this 07th day of December year 2023. The Borrowers/ Mortgagor / Guarantor in particular and the public in general

are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India, Asset Recovery Management Branch, Mumbai Samachar Marg, Mumbai for an amount of Rs. 12,02,33,065.69 (Rupees Twelve Crores Two Lakhs Thirty Three Thousand Sixty Five and Paisa Sixty Nine Only) as on 30.09.2023 and

(13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets. **Description of Secured Assets**

Office No. 301, 3rd Floor, admeasuring 124.21 sq. mts sq.ft. built up area alongwith Three Car Parking spaces having total area admeasuring 27.87 sq. mtrs i.e. 300 sq. ft. in the Stilt Floor of the Building known as "Rennaissance

Opp. Lal Deval Camp, Taluka - Haveli, Dist. Pune.

Place: Pune Date: 07.12.2023

Shri. Abid Attar Chief Manager & Authorised Officer Union Bank Of India

Date of incorporation of corporate debtor 31/05/2007

Name of corporate debtor

is incorporated / registered

professional

Authority under which corporate debtor

4. Corporate Identity No. / Limited Liability

Identification No. of corporate debtor

Address of the registered office and

Sunak's officials in Delhi to discuss India-UK FTA

PRESS TRUST OF INDIA London, December 9

SENIOR OFFICIALS FROM British PM Rishi Sunak's team are in New Delhi this week to add momentum behind the ongoing round of negotiations for an India-UK free trade agreement (FTA), according to a UK media report on Saturday.

The Guardian newspaper reports that while there is no official comment from either side on such a visit, Prime Minister Narendra Modi-led government is keen to finalise the FTA by the end of February

before Sunak sets off on an expected general election campaign trail.

Both countries are heading into an election year in 2024 and signing off on a trade agreement with India will bolster Sunak's electoral pitch to voters showing signs of anti-

incumbency towards his gov-

erning Conservatives. "The deal is still very much on and we think it is possible before both countries have their elections. Both sides are keen to get this done," an official close to the talks told the newspaper.

www.bankofbaroda.in



E-AUCTION SALE NOTICE

Bank of Baroda invites offer for sale of various residential properties at different locations in India by holding e-Auction

Bank of Baroda proposes to hold e-Auction for sale of its various properties. Complete details of the properties, terms of e-Auction & all other information in this regard are provided in the bank's website www.bankofbaroda.in.

All the Properties mentioned in the advertisement shall be disposed-off or

For any further Clarification/Query/Assistance, Please Contact on the below

For SI. No. 1 to 7: +91 99205 25830

E-Mail- mrunal.duggar@anarock.com & pd.em.bcc@bankofbaroda.co.in For SI. No. 8: 022 – 6698 5476/6845 8701

E- Mail - pd.em.bcc@bankofbaroda.co.in Any Addendum/Corrigendum including modifications if any shall be issued on

Last date of EMD & KYC Document Submission is 01/01/2024 upto 03:00 PM Date and Time of Opening of the Technical bid (EMD & KYC Docs): 01/01/2024

Date & Time of e-Auction 04/01/2024 from 11:00 AM to 01:00 PM with

unlimited extension of 5 minutes each. Place: Mumbai

Date: 10.12.2023

GM & Head, FM, PD, COA & RDP

FINEOTEX CHEMICAL LIMITED CIN: L24100MH2004PLC144295

Regd. Office: 42, 43 Manorama Chambers, S. V. Road, Bandra (W), Mumbai - 400050 Tel: +91- 22 26559174, Fax: +91-22 26559178 Email: investor.relations@fineotex.com Website: www.fineotex.com

NOTICE TO SHAREHOLDERS For transfer of shares to the Investor Education And Protection Fund

(IEPF) Account (As per Section 124(6) of the Companies Act, 2013)

In terms of requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting,

Audit, Transfer and refund) Rules, 2016 ("the Rules") the Company is required to transfer the shares, in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years to the IEPF Account established by the Central Government. A list of such shareholders, who have not encashed their dividends for seven consecutive years and whose shares are therefore liable for transfer to the IEPF

Account, is displayed on the website of the Company i.e. www.fineotex.com

The Company has sent individual communication to the concerned shareholders whose unclaimed dividend/shares are liable to be transferred to IEPF Account as per the said Rules for taking appropriate action and submitting requisite documents to claim the shares and unclaimed dividend amount(s) before its credit to IEPF Account. Shareholders are requested to forward the requisite documents as mentioned in said communication to the Company's Registrar and Share transfer Agents, to claim the shares and unclaimed dividend amount(s). Notice is hereby given that in the absence of receipt of a valid claim by the shareholder, the Company would be transferring the said unclaimed dividend/shares to IEPF Account without further notice in

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Please note that, upon such transfer, shareholders can claim the transferred shares along with dividends from the IEPF, for which details are available at www.iepf.gov.in.

For any information / clarifications on this matter concerned shareholders may write to the Company at investor.relations@fineotex.com or contact the Company's Registrar and Share Transfer Agent - M/s. Bigshare

Services Pvt. Ltd. E-2/3, Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai - 400 072.; Tel. No.: 022 62638204; Email: vinod.y@bigshareonline.com; Website: www.bigshareonline.com. For FINEOTEX CHEMICAL LIMITED

Surendrakumar Tibrewala

Date: 09" December, 2023

Remote E-Voting and Voting during the EGM

Place: Mumbai

accordance with the requirement of said Rules

Chairman & Managing Director

HAZOOR MULTI PROJECTS LIMITED Regd. Off.: C-45, 4th Floor, plot-210, C Wing, Mittal Tower, Barrister Rajanai Patel Marg,

E-mail: hmpl.india@gmail.com /info@hazoormultiproject.com, Website: www.hazoormultiproject.com, Tel: 022-22000525 NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING (EGM) AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of Members of Hazoor Multi Projects Limited will be held on Tuesday, 02nd January, 2024 at 01:00 p.m. through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice convening EGM. The Company has dispatched the Notice convening EGM, through electronic mode on December 08, 2023 to the members whose email addresses are registered with the Company and/or Depositories in accordance with the various Circular issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. The Notice convening the EGM are available on the web- site of the Company at www.hazoormultiproject.com and on the website of

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of EGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the EGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the EGM.

Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening the EGM using e-voting facility provided by CDSL.

The Company has fixed Tuesday, 26th December, 2023 as the cut-off date for as certaining the names of the share holders holding shares either in physical form or in dematerialised form, who will be entitled to cast their votes electronically in respect of businesses to be transacted as per the Notice of EGM and to attend the EGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, 26th December, 2023 ("cut-off date"). The remote e-voting period commences on Saturday, 30th December, 2023 at 9.00 a.m. and will end on Monday, 01st January, 2024 at 5.00 p.m. During this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled

by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the EGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system The Members who have cast their votes by remote e-voting prior to the EGM may also

attend/participate in the EGM through VC/OAVM but shall not been titled to cast their The Board has appointed Mr. Ranjit Binod Kejriwal, Practicing Company Secretary as

scrutinizer to scrutinize the voting entire e-voting process in a fair and transparent manner.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request to helpdesk, evoting@cdslindia.com. However, If he/she is already registered with CDSL for remote e-voting, he/she can use his/her existing User ID and password for casting the votes. In case of any queries pertaining to EGM or e-voting, members may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and the e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or contact at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33.

In case of any grievances relating to e-voting, please contact Mr. Rakesh Dalvi, Manager, at 25th Floor, A Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai-400013; Email: helpdesk.evoting@cdslindia.com or aforesaid number or contact the undersigned.

Date: 08.12.2023

Place: Mumbai

For Hazoor Multi projects Limited

Pawankumar Nathmal Mallawat **Executive Director** DIN: 01538111

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT ((Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

The aforesaid Financial Result are beeing disseminated on the website of the Company

with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 from 1st April, 2019.

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF VIKSIT ENGINEERING LIMITED RELEVANT PARTICULARS

	The state of the s	TI THILLIOU LINE
1	Name of corporate debtor	Viksit Engineering Limited
2.	Date of incorporation of corporate debtor	16th February, 1983
3,	Authority under which corporate debtor is incorporated / registered	RoC - Mumbai
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	L99999MH1983PL0029321
5,	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Room No. 1-2, Kapadia Chambers,51 Bharuch Street Masjid Bunder (E), Mumbai City, Mumbai, Maharashtra, India – 400009
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	O9th December, 2023 (Order Receipt Date) Order pronounced on O8th December, 2023
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	5th June, 2024
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Dinesh Kumar Deora IBBI/IPA-002/IP-N00958/2020-2021/13041
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	B-202, ABT Apartment, Rani Sati Marg, Malad (East). Near Navjivan School, Mumbai Suburban, Maharashtra - 400097 Email: dinesh.deora@yahoo.com
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	B-202, ABT Apartment, Rani Sati Marg, Malad (East), Near Navjivan School, Mumbai Suburban, Maharashtra – 400097 Email: cirp.viksit@gmail.com
11.	Last date for submission of claims	22nd December, 2023
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Name the class(es); Not Applicable
13.	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	Not Applicable
14.	(a) Relevant Forms (b) Details of authorized representatives	Web link: https://ibbi.gov.in/en/home/downloads

are available at Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the M/s. Viksit Engineering Limited on 8th December, 2023. The creditors of M/s. Viksit Engineering Limited are hereby called upon to submit their

claims with proof on or before 22nd December, 2023 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals

listed against entry No.13 to act as authorised representative of the class [specify class]

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. **Dinesh Kumar Deora** Date: 9th December, 2023 Interim Resolution Professional Place: Mumbai Viksit Engineering Limited

financialexp.epap.in

has rolled out free service support to flood-affected customers in Chennai and neighbouring districts, the company said. This is aimed at reducing financial impact of vehicle repairs faced by affected residents.

The company said it has activated dealer networks in Chennai, Chengalpattu, Kancheepuram and Tiruvallur to assist customers with free comprehensive checkups. PTI

Six Month Ended

(8.81)

(8.81)

(8.81)

(8.81)

96.0Ó

(0.92)

(0.92)

(0.92)(0.92)

For and Behalf of the Board

Subhash Kanojiya

Chief Financial officer

5.63

(15.49)

(15.49)

(15.49)

(15.49)

96.0Ó

(1.61)

(1.61)

30-09-2023 | 30-06-2023 | 30-09-2022 | 30-09-2023 | 30-09-2022 | 31-03-2023

(Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited)

(6.58)

(6.58)

(6.58)

(6.58)

96.0Ó

(0.69)

(0.69)

(0.69)

(Rs. in lakhs)

Year Ended

(Audited)

(24.65)

(24.65)

(26.06)

(26.06)

96.0Ó

(2.71)

service support to customers

flood-affected customers.

ment, the company added. —PTI

Whereas, The undersigned being the Authorized Officer of Union Bank of

Crores Ninety Seven Lakhs Sixty Nine Thousand Six Hundred Eighty Seven and Paisa Ninety Five Only) together with interest (excluding costs) mentioned thereon within 60 days from the date of receipt of the said notices. in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him

The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section

Business Centre" Survey Nos. 14/A of Village Ghorpadi, at Wellesley Road,

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT **PUBLIC ANNOUNCEMENT** ((Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016,

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF SAHARA Q SHOP UNIQUE PRODUCTS RANGE LIMITED

RELEVANT PARTICULARS

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

1.	Name of corporate debtor	SAHARA Q SHOP UNIQUE PRODUCTS RANGE LIMITED
2.	Date of incorporation of corporate debtor	21/06/2011
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	ROC Mumbai RD Westen Region
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U74999MH2011PLC218870
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor Address where the Books of Account of the Company are maintained	25-28, Floor-2, Plot No209, Atlanta Building, Jamnalel Bajaj Marg, Nariman Point, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400021 Sahara India Bhawan, 1, Kapoorthala Complex, Aliganj, Lucknow, Uttar Pradesh, India, 226024
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	06.12.2023 (Order Received on 08.12.2023)
7.		05.06.2024
8.	Name and the registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Udaykumar Bhaskar Bhat, IBBI/IPA-001/IP/P-01425/2018-2019/12234
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	B-304, Goldville Appartments Dange Chowk Aundh Ravet Road Thergaon Pune-411033 udaybhat2805@gmail.com
10.	Address and email to be used for correspondence with the interim resolution professional	B-304, Goldville Appartments Dange Chowk Aundh Ravet Road Thergaon Pune-411033 udaybhat2805@gmail.com
11	Last date for submission of daims	22.12.2023
12	Classes of creditors, if any, under dause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	NA
13.	Names of insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	1.NA 2. 3.
14.	(a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	Weblink: https://ibbi.gov.in/en/home/downloads Physical Address:NA

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the SAHARA Q SHOP UNIQUE PRODUCT RANGE LIMITED on 06.12.2023. The creditors of SAHARA Q SHOP UNIQUE PRODUCT RANGE LIMITED are hereby called upon to submit their claims with proof on or before 22.12.2023[insert the date falling fourteen days from the appointment of the interim resolution professional] to the interim

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class [specify class] in Form CA. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Name and Signature of Interim Resolution Professional: Udaykumar Bhaskar Bhat

resolution professional at the address mentioned against entry No. 10.

Interim Resolution Professional Regn. No.IBBI/IPA-001/IP/P-01425/2018-2019/12234 Date and Place: 08.12.2023, PUNE

Gat No. 396, Village Urse, Talegaon Toll Plaza. principal office (if any) of corporate Mumbai - Pune Expressway, Maval, Talegaon Dabhade, Maharashtra, 410506 6. Insolvency commencement date in 07.12.2023 Order received on 08.12.2023 respect of corporate debtor 04.06.2024 Estimated date of closure of insolvency resolution process Name and registration number of the IBBI/IPA-001/IP-P00220 /2017-18/ 10419 insolvency professional acting as interim resolution professional Address and e-mail of the interim B-102, Bhagirathi Niwas, Near Natraj Studio,

FORM A

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

STERLING HEALTHCARE LIMITED

RELEVANT PARTICULARS

STERLING HEALTHCARE LIMITED

U85110MH2007PLC171223

43, Atlanta, Nariman Point, Mumbai - 400021.

resolution professional, as registered Sir M.V Road, Andheri - East, Mumbai 400069 with the Board dss@dsshah.in 10. Address and e-mail to be used for 702, Matushree Apartment, Near Natraj Studio, Sir M.V Road, Andheri - East, Mumbai 400069 correspondence with the interim resolution professional cirpsterling1@gmail.com Last date for submission of claims 21/12/2023 12 Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution

Names of Insolvency Professionals identified to act as Authorised 2. N.A. Representative of creditors in a class 3. (Three names for each class) 14. (a) Relevant Forms (b) Details of authorized representatives Physical Address:.....N.A.

Limited on 07.12.2023 (order received on 08.12.2023). The creditors of Sterling Healthcare Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 21.12.2023 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the

commencement of a corporate insolvency resolution process of the Sterling Healthcare

other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Name and Signature of Interim Resolution Professional : Dhiren S Shah :10.12.2023, Mumbai



रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस माद्रो अभिल श्री प्रवीण गणपत पवार सन्नान रा. पाचपाखाडी नाञ्च आशल आ प्रवाण गणपत पवार सन्नान ४. पायमाखाड सत्यवास को ऑप डौ. सोसा. , २०३ दुसरा मजला अभ्युदः बँकेचा वर रोड नं .२२, वीर सावरकर नगर, ठाणे (प ४००६०६, माझे अशिलांचे नावाने मौजे पाचपाखाडी एको को.ऑप.हौ.सोसा., प्लॉट नं.१०, रूम नं.डी/३, वी सावरकर नगर, ठाणे (प) ४००६०६ यांचा मूल अलॉटर्मेट लेटर, लॉटरी फार्म, म्हाडा ची भरलेली पावती व अन्य मूळ कागद पत्र गहाळ झाले आहे. यांची नॉंद वर्तक नगर पोलीस ठाणे मिसिंग रजिस्टर नं.२०४३/२०२३ मध्ये आहे. मूळ् कागद पत्र गहाळ झाला असुन त्याचा गैरपावर केलेले नाही आणि मिळाले नंतर करणार पण नाही यांची सुचना जाहीर

वकिल. ओ. पी. सिंह १०५, त्रिमुर्ती अपार्टमेंट, नागेश्वर महादेव मंदिरा जवळ, चिंचपाडा न्याण (पुर्व), ठाणे - ४२१३०६ दिनांक : १०/१२/२०२३

PUBLIC NOTICE

LATE MR. AYAZ AMIRALI TOPIWALA tenant, holder of premises being Room No. 42 Third Floor of Issak Manzil, 297, S. V. P. Road Mumbai-40003, died intestate on 19/11/2013 The Issak Manzil Tenants Association, th ssociation of the tenaments holder / tenan ave transferred the said premises in the name Mrs. Minaz Firoz Gilani & Mrs. Nazne Lovai Dalal, the sisters of the deceased at completing requisite Formilities and acceting the rent from the said Mrs. Minaz Firoz Gilani & Mrs. Nazneen Lovai Dalal as usual. The sai Mrs. Minaz Firoz Gilani & Mrs. Nazneen Lova Dalal have decided to sell, transfer, surender th said premises. Claims and objections are hereb nvited from other legal heirs and successors the deceased, if any for transfer of the tenancy b the Issak Manzil Tenants Association as well a the sale transaction of the said premise belonging to the deceased, inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the sale ransaction of the said premises wil b

> K. R. TIWARI (ADVOCATE Mira Road, Dist. Thane

PUBLIC NOTICE

ATE MRS. MUMTAZ AMIRAL TOPIWALA, member of the Nav Yuwan Co-operative Housing Society Ltd. and holder owner of Flat No. 402, 4th Floor of Bldg. No. 3 Srishti Complex, Sector-4, Mira Road (East) Dist Thane-401107 died intestate o 18/07/2010. Mrs. Minaz Firoz Gilani & Mrs Nazneen Lovai Dalal are claiming transfer of the shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased member thier name being daughters and the legal heir nuccessors of the deceased member with consent, no objection of the other legal heirs the deceased. Claims and objections are hereb invited from other legal heirs and successors the deceased, if any for transfer of the shares an interest in the capital/property of the society belonging to the deceased in respect of the sai Flat, inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer the shares an nterest belonging to the deceased member in the name of Mrs. Minaz Firoz Gilani & Mrs. Nazneen Lovai Dalal and thereafter any claim o bjection will not be considered

K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar,
Mira Road, Dist. Thane.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Bahadur Vrajlal Gandhi residing at flat no. 204/15 in Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Uni no. 13 CHS Ltd., located at Indra Darshar Phase-2, Oshiwara Link Road, Andheri (w Mumbai 400 053 (hereinafter referred to as 'the said flat') was holding 50% shares interest, title, and rights in the said flat along with Mrs. Aniana Bahadur Gandhi. Mr. Bahadu Vrajlal Gandĥi died on 20th November 2023 ir Mumbai without making a nomination for his 50% shares in respect of 'the said flat'.

Any person/legal heirs/claimants/objector having objection or claim by way of sale exchange, mortgage, inheritance, possession gift or otherwise, etc. of whatsoever nature concerning 50% shares and interest in respecsame known in writing along with copies of supporting documents in respect of the objection/claim to the undersigned within 15 days from the date of publication of this notice ailing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and abandoned

> For Shree Swami Samarth Prasann Oshiwara East Unit no. 13 CHS Ltd. Hon. Secretary

Date: 10/12/2023

जाहीर सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता सचिव/अध्यक्ष, दी श्याम कोहौसोलि यांच्या वतीने श्याम कोहौसोलि इमारतीमधील इमारत क्र.९ मध्ये फ्लॅट क्र.६५ चे -0% शेअर. अधिकार, हितबाबत मयत सदस्य स्वर्गीय कमारी सावित्री गोकलदास वाधवार्न (सदर फ्लॅटमध्ये ५०% धारणा) मार्फत अर्जदाः सदस्या <mark>डॉ. (कुमारी) पुष्पा गोकुलदास वाधवा</mark>नी पडताळणी व चौकशीकरिता येथे सूचना देण्यात येत

मालमत्तेची अनुसुची

नेवासी जागा फ्लॅट क्र.६५. इमारत क्र.९. श्याम को-ऑप. सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, ५१ भुलाभाई देसाई रोड, मुंबई-४०००२६. जर कोणा . त्यक्तीस इमारत क्र.९ चे फ्लॅट क्र.६५ मधील ५०% शेअरबाबत करारनामा, विक्री, तारण, वापर अधिभार, कायदेशीर हक्क, बक्षीस, वारसाहक्क भाडेपट्टा, मालकीहक्क, परिरक्षा, विभागणी, ताबा विक्री, हस्तांतर किंवा मूळ दस्तावेजांचा ताबा असलेबाबत कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास किंवा मयत **स्वर्गीय कुमारी सावित्री गोकुलदास वाधवानी** मार्फत किंवा अन्य इत व्यक्तींमार्फत वारसाहक, अधिकार असल्यास किंवा अन्य इतर प्रकारे उपरोक्त इमारत क्र.९ मधील फ्लॅं क्र.६५ बाबत काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजांच्या प्रमाणित सत्य प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे श्याम कोहौसोलि. यांचे वर नमृद केलेल्या पत्त्यावर आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसात कळवावे. अन्यथा असे सर्व दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि इमारत क्र.९ मधील फ्लॅट क्र.६५ बाबत ५०% शेअर्सकरिता अर्जदार सदस्या **डॉ. (कुमारी) पुष्पा** गोकुलदास वाधवानी यांच्याद्वारे सदस्यत्वाकरित इच्छापत्रा मार्फत दावा आणि इमारत क्र.९ मधील फ्लॅट के.६५ बाबत सदस्यत्व व शेअर्स विचारात घेऊन हस्तांतर केले जातील.

आज दिनांकीत ०९ डिसेंबर, २०२३

सही/ सचिव/अध्यक्ष श्याम कोहौसोलि., मुंबई-४०००२६.

वकील ए ए पाटील जाहीर नोटीस वसई येथील मा. श्री. आर. एच. नाथाणी, <u> दिवाणी न्यायाधिश</u>

वरिष्ठ स्तर, वसई यांचे न्यायालयात विशेष दिवाणी दावा क्र. १२०/२०२३ नि.क्र. : ११

ने. ता. : २७/०९/२०२३ M/s. Paras Construction & other ...वादी विरुध्द

Vikas Kumar Devendra Mandal

Vikas Kumar Devendra Mandal Flat no. D/01, Jay Apartment Hanuman Nagar, Nallasopra west,

....प्रतिवादी

Tal. Vasai, Dist.Palghar. Office - C/o. Shri Rakesh Sakhala Shri Roshan Optics shop no. 9, Indra Prastha CHS. Ltd., S. T. Depot road, Nilemore, Nallasopara west, Tal.

ज्या अर्थी सदरचे वादी हयांनी मे. दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) वसई यांच्या कोर्टात प्रस्तुतचा विशेष दिवाणी दावा क्र. १२०/२०२३ दाखल केला आहे.त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते की सदरह विशेष दिवाणी दावा मध्ये, प्रतिवादी यांच्यावर प्रत्यक्ष नोटीसीची बजावणी झालेली नसल्यामुळे ही जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहेत. तरी सद प्रतिवादी अगर त्यांचे प्रतिनिधींनी त्यांची बाजु _____ मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उपरनिर्दिष्ट प्रकरण सामील होउन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच या लेखावरुन असे कळविण्यांत येते कीं सदरहु मुदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादीचे म्हणणे ऐकुन प्रस्ततच्या अर्जात निकाल देण्यांत देईल यांची संबंधीतांनी नोंद घ्यावी. सदर प्रकरणी पुढील तारीख <u>१८/०१/२०२४</u> रोजी नेमण्यात आली आहे. आज दि. १२/०९/२०२३ रोजी माझ्या सहीनिशी व न्यायालयाच्या शिक्यानिशी दिली

हुकुमावरुन शिक्का सही/ अधिक्षक,

दिवाणी न्यायालय व.स्तर, वसई

परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये) <u>नोटीस</u>

श्री साई समर्थ एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, सदानंद हासू तांडेल मार्ग, श्री साई सुंदर नगर, सेंच्युरी भवन जवळ, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे निधन

	मयत सभासदाचे नाव	मृत्यू दिनांक	वारसाचे नाव	रुम न
-	जर्नादन मारुती आंबेकर	98/00/2000	ज्योती जर्नादन आबेकर	७/९०८

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभारादाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हारकतदार याच्याकड्न हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनाकापासन ७ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पुष्ठर्थ आवश्यक त्या कागद्पत्राच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाली नाही तर मयत र सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांच्याकडे सायकाळी ०७.०० ते ०९.०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची

मुदत सपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहील सही/-ठिकाण : मुंबई

दिनाक : १०/१२/२०२३ अध्यक्ष /सचिव श्री साई समर्थ एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

जाहीर सचना

दी वडाळा विलेजर्स को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. (नोंद.क्र.बी-९४६ यु/बॉम्बे ॲक्ट व्हीआयएल १९२५) स्थापना १९५० एव्ह मारिया मेन्शन, प्लॉट क्र.२८५, श्रीमती सुमनताई जे. म्हात्रे रोड, वडाळा, मुंबई-३१.

परिशिष्ट-१६ (उप-विधी क्र.३५ अन्वये)

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्ष गगण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना

१. श्री. जोसेफ जॉन डिसोझा हे <mark>वडाळा विलेजर्स को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पत्ता:</mark> एव्ह मारिया न्शन, श्रीमती सुमनताई जे. म्हात्रे रोड, वडाळा, मुंबई-३१ हे सोसायटीचे मुळ सदस्य आहेत आणि प्रोसायटीच्या इमारतीमधील तळमजल्यावरील फ्लॅट क्र.एस३ चे धारक आहेत. तसेच त्यांच्या नावे असलेले शेअर क्र.ए११६ ते ए१२० असे भागप्रमाणपत्र आता रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्याबाबत अनुक्रमांक ८६ ते ९० असलेले नवीन भागप्रमाणपत्र क्र.ए२१८ दिले आहेत (यापुढे फ्लॅट व शेअर्स हे एकत्रित सद फ्लॅट म्हणन संदर्भ). यांचे सन १९७६ मध्ये कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

२. **श्रीमती ॲनी जोसेफ डिसोझा** यांनी सदर फ्लॅटबाबत तात्पुरते सदस्या म्हणून दाखल करण्यात आले होते. ज्यांचे सन २०१० मध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात दिनांक २५.११.२००५ रोजीचे इच्छापत्र आहे (उपरोक्त दोन सदस्य यापुढे मयत सदस्या म्हणून संदर्भीत आणि संयुक्तपणे मयत सदस्य म्हणून संदर्भ). मोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल, ालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१४ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल . मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्य मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवला . नेळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास प्रोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतीत तरतदींन्सार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल.

ोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स.९.०० सायं.६.०० दरम्यान उपलब्ध आहेत

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०९.१२.२०२३

च्या वतीने व करिता वडाळा विलेजर्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.

ION EXCHANGE(INDIA) LTD Registered Office: ION House, Dr. E.Moses Road, Mahalaxmi, Mumbai 400011

NOTICE is hereby given that the certificate(s) for the underm securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s of the said securities /applicant(s) has/have applied to the Company to lelease the new certificate. The Company has informed the holders in the left of the holders in the new certificate in the Company has informed the holders in the new certificate. The Company has informed the holders in the new certificate in the new c IEPF Rules. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the

ew certificate to the holders / applicants , without further intimation. Name of the Kind of Face Value of No. of Distinctive Securities Shareholder 3865393-Rasiklal J. Kotecha Equity Rs. 10/-152

यूनियन बैंक 🕖 Union Bank

मालमत्ता वसुली व्यवस्थापन शाखाः २१, वीणा चेंबर, मेझनिन मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०००९., वेबस्ताईट: http://www.unionbankofindia.co.in ई-मेल: ubin0553352@unionbankofindia.bank

_{परिशिष्ट-४} ताबा सूचना

(नियम-८(१))(स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट, २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, माल**ग् <mark>वसुली व्यवस्थापन शाखा, मुंबई समाचार मार्ग, मुंबई</mark>चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांर्न देनांक १०.०१.२०१४ रोजी वितरीत केलेल्या **मागणी सूचनेनुसार** कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार **मे. स्टार केअर** इंडिया प्रा.लि., श्री. मनोज पारसमल राका, श्री. पारसमल उत्तमचंद राका, श्रीमती योगिता मनोज राका, श्री. **राजेंद्र डी. मांजरेलकर, श्रीमती रेवती मांजरेकर** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून **६० दिवसांच्या** आत देय क्कम रु.४,९७,६९,६८७.९५ (रुपये चार कोटी सत्त्याण्णव लाख एकोणसत्तर हजार सहाशे शहाऐंशी आणि पैसे च्<mark>याण्णव फक्त)</mark> अधिक रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत लागू असलेला व्याज अधिक अमुक्त व्याज तसेच क्रारदराने पुढील व्याज, इतर शुल्क, प्रासंगिक खर्च इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता/ ग्रामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की**, युनियन बँक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी असलेले खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **वास्तविक ताबा** कायद्याच्य ल्म १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम ९ अन्वये **०७ डिसेंबर, २०२**३ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेस कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ** इंडिया, मालमत्ता वसुली व्यवस्थापन शाखा, मुंबई समाचार मार्ग, मुंबई यांच्याकडे दिनांक ३०.०९.२०२३ रोजी य रक्कम रु.१२,०२,३३,०६५.६९ (रुपये दोन कोटी दोन लाख तेहतीस हजार पासष्ट आणि पैसे एकोणसत्त फक्त) अधिक रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत लागु असलेला व्याज अधिक अमुक्त व्याज तसेच करारदरान पुढील व्याज, इतर शुल्क, प्रासंगिक खर्च इत्यादी जमा करावे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत ालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन जर्यालय क्र.३०१, ३रा मजला, क्षेत्रफळ १२४.२१ चौ.मी. चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, तसेच तीन कार पार्किंग जागा, एकूण क्षेत्रफळ २७.८७ चौ.मी. अर्थात ३०० चौ.फु., रेनीसान्स बिझनेस सेन्टर म्हणून ज्ञात इमारतीमधील स्टील्ट मजला,

सर्व्हें क्र.१४/ए, गाव घोरपडी, वेलस्ली रोड, लाल देवल कॅम्प समोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे.

दिनांक: 0७.१२.२0२३ **ठिकाण:** पुणे

ज्याअर्थी :

थी अबीद अत्त मुख्य व्यवस्थापक व प्राधिकत अधिकार युनियन बँक ऑफ इंडिया

फेडबँक फायनान्शियल मर्विमेम लिमिटेड **FEDBANK** कॉर्पोरेट कार्यालय: कनाकिया वॉल स्ट्रिट, ए-विंग, ५वा मजला, युनिट क्र.५०१, ५०२, ५११, ५१२, अंधेरी कुर्ला रोड, चकाला अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००९३.

ताबा सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्य्रीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **फेडबॅक कायनान्शियल सर्विसेस लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांर्न दिनांक **०४ जानेवारी, २०२३** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार, तारणकर्ता, सहः कर्जदार आणि जामिनदारः (१) श्री. राजीव दयानंद ठाकुर (कर्जदार व तारणकर्ता), (२) श्रीमर्त **ममता देवी (कर्जदार व तारणकर्त्या)** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय कम रु.२६,३५,४८८.९८ (रुपये सव्वीस लाख पस्तीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी आणि पैसे एकोणनव्वद फक्त) दि.०१.०१.२०२३ रोजी कर्ज खाते क्र.एफईडीकेसीएस०एचएल०४९२८३९ कराराच्या दराने ज्यावरील पढील व्याज तसेच सर्व खर्च शल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्या

कर्जदार, तारणकर्ता, सह–कर्जदार आणि जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमथ ठरले असून कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **वास्तविक ताब** कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये **०७ डिसेंबर, २०२३** रोजी घेतलेला आहे.

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांर्न **फेडबॅक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड** यांच्याकडे थकबाकी रक्कम रु.२६.३५.४८८.९८ (रुपये सव्वीस लाख पस्तीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी आणि पैसे एकोणनव्वद फक्त) दि.०१.०१.२०२३ रोजी कर्ज खाते क्र.एफईडीकेसीएस०एचएल०४९२८३९ कराराच्या दराने ज्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आर्

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसा प्रतिभृत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे

तारण मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१३, क्षेत्रफळ ४०७ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, २रा मजला, इमारत क्र.२७, काहवरे – कारेकर्स निसर् २, १३७/१, गाव पाले बुद्रुक, ता. पनवेल, जि. रायगड, ग्रुप ग्रामपंचायती–पाले बुद्रुक व पनवेल पंचायत समितीच्या मर्यादेत, पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: उत्तर: इमारत क्र.२४; दक्षिण: रस्ता; पूर्व: रस्ता; पश्चिम: इमारत क्र.३०.

प्राधिकत अधिकारी फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड ठिकाण: पनवेल

HMPL

संपर्क साधा.

मा. सचिव

HAZOOR MULTI PROJECTS LIMITED

सीआयएनः एल९९९९एमएच१९९२पीएलसी२६९८१३ नोंदणीकृत कार्यालयः सी-४५, ४था मजला, प्लॉट-२५०, सी विंग, मित्तल टॉवर, बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२५. दूर::०२२-२२०००५२५, ई-मेल: hmpl.india@gmail.com/info@hazoormultiproject.com, वेबसाईट:www.hazoormultiproject.com

विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) व रिमोट ई-वोटिंगची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **हझूर मल्टी प्रोजेक्टस् लिमिटेड**च्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभ (ईजीएम) **मंगळवार, ०२ जानेवारी, २०२४ रोजी द.०१.००वा**. ईजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ विज्ञञल माध्यम (ओएव्हीएम) च्या माध्यमातन होणार आहे. कंपनीने कॉर्पोरेट अफेअर्स आणि सिक्यरिटीज मंत्रालयाने जारी केलेल्या विविध परिपत्रकानसार आणि भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळाच्या परिपत्रकानुसार ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी आणि/किंवा डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत अशा सदस्यांना **०८ डिसेंबर, २०२३** रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ईजीएम आयोजित करणारी सूचना पाठवली आहे. ईजीएम आयोजित करणारी सचना कंपनीच्या www.hazoormultiproiect.com या वेबसाईटवर आणि सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com या वेबसाइटेव

रिमोट ई-वोटिंग आणि ईजीएम दरम्यान मतदान

कंपनी ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी तिच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी ईजीएम (ई-व्होटिंग) दरम्यान ई-व्होटिंग ग्णालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे. रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया र्डजीएमच्या सचनेमध्ये प्रदान केली आहे.

. अधिनियमाच्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० च्य तरतुर्दीनुसार, भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) अधिनियमा २०१५ चे नियम ४४ नुसार सदस्यांना सीडीएसएलद्वारे प्रदान केलेल्या ई-वोटिंग सुविधेचा वापर करून ईजीएम आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा प्रदान करण्यात आली

कंपनीने मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३ ही कट-ऑफ तारीख निश्चित केली आहे. वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात समभाग धारण केलेल्या भागधारकांची नावे निश्चित करणे. ज्यांना ईजीएमच्या सचनेनसा त्र्यवहार करण्यासाठी आणि ईजीएमला उपस्थित राहण्यासाठी व्यवसायाच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मते देण्याच अधिकार असेल. **मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३** रोजी (कट-ऑफ तारीख) सदस्यांचे मतदान हक्क कंपनीच्या पेड-अप इक्रिटी शेअर भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या इक्रिटी शेअर्सच्या प्रमाणात असतील.

रिमोट ई-मतदान कालावधी शनिवार, ३० डिसेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. सुरू होईल आणि सोमवार ०१ जानेवारी, २०२४ रोजी संध्या.५.००वा. संपेल. या कालावधीत, सदस्य त्यांचे मत इलेक्टॉनिक पद्धतीने देऊ शकतात. त्यानंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे ईजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपली मते दिली नाहीत आणि अन्यथा -त्यांना असे करण्यापासुन प्रतिबंधित केले जाणार नाही, ते ईजीएम दरम्यान ई–मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पाः

ज्या सदस्यांनी ईजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएमद्वारे ईजीएममध्ये उपस्थित राहू शकतात/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचे अधिकार दिले जाणार नाही

तदानाची संपूर्ण ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी मंडळाने **श्री. रणजी**त **बिनोद केजरीवाल,** कार्यरत कंपनी सचिव यांची तपानसणीस म्हणून नियुक्ती केली आहे. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते; हेल्पडेस्कला evoting@cdslindia.com वर विनंती

पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. तथापि, जर त्यांनी आधीपासून दुरस्थ-मतदानासाठी सीडीएसएलकडे नोंदणी केली असेल, त्यांनी विद्यमान लॉगइन आयडी आणि पासवर्ड मत देण्यासाठी वापरू शकतो. ईजीएम किंवा ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू आणि www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्यअल. मदत विभागात किंवा

helpdesk.evoting@cdslindia.com येथे संपर्क करू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३ ई-व्होटिंगशी संबंधित काही तक्रारी असल्यास, कृपया **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापक, २५वा मजला, ए विंग मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (ई), मुंबई-४०००१३ येथे संपर्क साधावा. ईमेल: helpdesk.evoting@cdslindia.com किंवा वरील क्रमांक किंवा खाली स्वाक्षरी केलेल्यार्श

हझर मल्टी प्रोजेक्टस लिमिटेडकरित

पवनकुमार नाथमल मह्रावत कार्यकारी संचालक

जाहीर सुचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.१०७, १ला मजला, बी विंग, शुभम मंगलम, क्षेत्रफळ ४१० चौ.फु. (सुपर बिल्टअप क्षेत्र), गाव भाईंदर, तालुका व जिल्हा ठाणे, जुना सर्व्हे क्र.९६४, नवीन सर्व्हे क्र.२८४, हिस्सा क्र.४ या मालमत्तेबाबत जी श्री. अनिल हरिश्चंद्र परब यांच्या मालकीची आहे, या जागेबाबत मे. शुभम एन्टरप्रायजेस, प्रवर्तक, एक भाग आणि श्री. अनिल हरिश्चंद्र परब, खरेदीदार, द्वितीय भाग यांच्या दरम्यान झालेला अ.क्र.ठाणे-७-१०३९-२००२ अंतर्गत दिनांक ०४.०३.२००२ रोजी नोंदणीकृत दिनांक २१.0२.२00२ रोजीचे मळ करारनामा झाला होता तो हरवला आहे आणि याबाबत भाईंदर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीकडे उपरोक्त मुळ हरवलेले करारनामाचा ताबा असेल किंवा त्यांना त्याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून ७ दिवसांत खाली नमुद केलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्ताकडे हस्ते पोहोच मार्फत खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या लेखी पोहोच पावतीसह किंवा रजिस्टर्ड पोस्ट ए.डी. मार्फत कळवावे. आज दिनांकीत १० डिसेंबर, २०२३

> अंड. व्ही.बी. तिवारी अंग्ड कंपर्न कार्यालय क्र.१६ए, १ला मजला, इस्लाम इमारत, वीर नरीमन रोड अकबरअलीजच्या समोर, फोर्ट, मुंबई. 022-22642683/8682268888

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.३१६, 'डी' विंग, ३रा मजला, वीणा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सेजल पार्क, लिंक रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४ करिता दिनांक ११.०४.१९९८ रोजीचे निश्चिती करारनामाद्वा निश्चित असलेले श्रेणी दस्तावेज म्हणून श्री सेजल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि सुनिल शामदास चंदन यांच्या दरम्यान झालेल प्रथम करारनामा म्हणून दिनांक १५ जुलै, १९९१ रोजीचा करारनामा असलेला मुळ करारनाम माझे अशिलाकडून हरवला आहे आणि माझे अशील हे द्वितीय खरेदीदार आहेत आणि माझ्या अशिलांना सदर फ्लॅट विक्री करण्याची इच्छा आहे. म्हणून जर कोणा व्यक्तीस किंवा कंपनीस किंवा संघटनेस याबाबत विक्री, तारण, भाडेपट्टा मालकी हक्क, बक्षीस, कायदेशीर हक्कमार्फत काही दावा असल्यास त्यांनी सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथ अशा व्यक्तींचे दावे असल्यास ते त्याग आणि, किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल

दिनांक: १०.१२.२०२३ सही / श्री. उमंग एच. पारचोलिय वकील उच्च न्यायालय फ्लॅट क्र.:बी-६०४, पुष्कर ॲकोर्ड, लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड

PUBLIC NOTICE

कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१

NOTICE is hereby given that **Ashfac Shamshad Khan** was the owner of property more particularly described in the schedul below (hereinafter referred to as said flat) and whereas Ashfaq Shamshad Khan died on 03/05/2019 and the Death Certificate wa issued by Gram Panchayat Rohinkhe bearing reg. no. **D-2019:27-03731-000028** dated **04/05/2019** and issued on **04/05/2019** eaving behind Safiva Ashfaq Khan: Afric Khan; Lubna Ajaz Shaikh & Afsheei Ashfag Khan as his only legal heirs and th egal heirs namely Afrin Khan; Lubna Aja Shaikh & Afsheen Ashfaq Khan hav released their rights towards the said flat i favour of Safiya Ashfaq Khan through 'Release Deed' dated 05/12/2023 bearing ocument no. TNN-07-22199-2023.

Any persons apart from the name mention having any claim, rights, title, interest an mand whatsoever in below mention property hence they can claim within 15 day address at Office no. B-98, Shanti shoppin Centre, Near Railway Station, Mira Road ast). Thane-401107 from the da failing which it shall be deemed that Safiva Ashfaq Khan is the true and lawful owner of

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No. A/303, area admeasuring 35.31 so mtrs. (Built-Up Area), 3rd Floor, Kewa Dham Chsl., Situated Near Geeta Naga Phase-2, Mira Road (E), Thane-401107 Village: BHAVANDAR Taluka and District: Thane, Old Survey No. 531/1 New Survey No. 64/1 (P).

Date : 10/12/2023 Place : Thane MUMBAI LAW FIRM ADV. AALAYA A. KHAN ADVOCATE HIGH COURT, MUMBAI

FCL

फाइनोटेक्स केमिकल लिमिटेड

सीआयएन:एल२४१००एमएच२००४पीएलसी१४४२९५ नोंदणीकृत कार्यालय: ४२, ४३, मनोरमा चेंबर्स, एस.व्ही. रोड, वांद्रे (प.), मुंबई-४०००५०, भारत. दूर.:+९१-२२-२६५५९१७४, फॅक्स:+९१-२२-२६५५९१७८, वेबसाईट:www.fineotex.com, ई-मेल: investor relations@fineotex.com

भागधारकाना सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) खात्यात शेअर्सचे हस्तांतरण (कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) नुसार)

गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ **(नियम)** सहवाचिता कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) च्या तरतुदीनुसार केंद्र शासनाद्वारे स्थापित आयईपीएफ खात्यात ७ (सात) सलग वर्षांच्या कालावधीकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांशसंदर्भातील लाभांश/शेअर्स हस्तांतरीत करणे आवश्यक आहे.

मागील ७ सलग वर्षांकरिता ज्या भागधारकांनी त्यांचे लाभांश रोख केलेले नाही आणि ज्यांचे शेअर्स आयर्डपीएफ खात्यात हस्तांतरणासाठी पात्र आहेत अशा भागधारकांची यादी कंपनीच्या www.fineotex.com वेबसाईटवर अपलोड केलेली आहे.

कंपनीने संबंधित भागधारकांना ज्यांनी लाभांश/शेअर्सवर दावा केलेला नाही तसेच आयईपीएफ खात्यात त्यांचे दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्स जमा करण्यापुर्वी त्यावर दावा करण्यास आवश्यक दस्तावेज सादर करणे आणि योग्य कारवाई करण्यासाठी सदर नियमानुसार आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत करावयाचे आहेत त्यांना वैयक्तिक पत्र व्यवहार केलेला आहे. भागधारकांनी कंपनी निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी यांच्याकडे दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्सवर दावा करण्यासाठी सदर पत्र व्यवहारात नमुदप्रमाणे आवश्यक दस्तावेज भागधारकांनी द्यावेत. येथे सूचना देण्यात येत आहे की, भागधारकांद्वारे वैध दावा प्राप्त न झाल्यास कंपनीद्वारे सदर नियमाच्या आवश्यकतेनुसार पढील सुचना न देता आयर्डपीएफ खात्यात सदर दावा न केलेले लाभांश/शेअर्स हस्तांतरीत केले जातील.

कृपया नोंद असावी की, सदर नियमानुसार आयईपीएफमध्ये हस्तांतरीत दावा न केलेल्या लाभांश रक्कम व शेअर्ससंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. कृपया नोंद घ्यावी की, अशा हस्तांतरणानंतर <u>www.iepf.gov.in</u> वर उपलब्ध तपशिलानुसार आयईपीएफकडून लाभांशासह सदर शेअर्सवर त्यांना दावा करता येईल.

याबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरणाकरिता संबंधित भागधारकांनी कंपनीकडे investor.relations@fineotex.com वर लेखी कळवावे किंवा संपर्क कंपनी निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी - मे. बिगशेअर सर्विसेस प्रा.लि., ई-२/३, अन्सा इंडस्ट्रीयल इस्टेट, साकिविहार रोड, साकिनाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२, दूर.:०२२-६२६३८२०४, ई-मेल:vinod.y@bigshareonline.com; वेबसाईट:www.bigshareonline.com

> फाइनोटेक्स केमिकल लिमिटेडकरिता सही / -

ठिकाणः मुंबई सुरेंद्रकुमार तिबरेवाला दिनांकः ०९ डिसेंबर, २०२३ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

इशा मिडीया रिसर्च लिमिटेड

सीआयएन: एल७२४००एमएच१९८४पीएलसी३२२८५७ **नोंदणीकृत कार्यालय:** १०वा मजला, कुशल कमर्शियल कॉम्प्लेक्स, शॉपर्स स्टॉपच्या वर, एम.जी. रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००८९. दूर:०२२-४०९६६६६, ई-मेल:eshanews@gmail.com, वेबसाईट:www.eshamedia.com

४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करणे

येथे सचना देण्यात येत आहे की.

- कंपनीच्या सदस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० डिसेंबर २०२३ रोजी दु.१२.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.
- कोविड-१९ प्रादर्भावामुळे आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.0९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि भारत शासन व सेबी आणि कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदी नुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार एजीएम सूचना व ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय अहवाल, संचालक मंडळाचा अहवाल आणि वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल (एकत्रितपणे वार्षिक अहवाल) ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदार (डीपी)/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) यांच्याकडे उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी नियमानुसार नोंद आहेत त्यांना ९ डिसेंबर, ०२३ रोजी पाठविण्यात आले आहेत.
- वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात २३ डिसेंबर, २०२३ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांन त्यांचे मत केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (कार्वी) यांच्या विद्युत मतदान प्रणालीने एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात मत देता येईल. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:
- अ) एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विद्युत मतदानाने विमर्ष केला जाईल
- ब) रिमोट ई-वोटिंग २७ डिसेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल. क) रिमोट ई-वोटिंग २९ डिसेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. समापत होईल.
- ड) विद्यत स्वरुपाने मत देण्यास पात्रता निश्चितीची नोंद दिनांक २३ डिसेंबर, २०२३ आहे. ई) विद्युत मतदान प्रणालीने मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपस्थित सदस्यांकरिता उपलब्ध
- फ) जर कोणा व्यक्तीने एजीएम सचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद दिनांक अर्थात २३ डिसेंबर, २०२३ रोजी भागधारणा घेतली असल्यास <u>evoting@karvy.com</u> वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. जर सदस्य कार्वीसह ई-वोटिंग माध्यमातून यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.
- सदस्यांनी नोंद घ्यावी की: (१) उपरोक्त तारीख व वेळेनंतर कार्वीद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल आणि सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पढे कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही. (२) एजीएमपुर्वी जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांनी एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही; आणि (३) नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा तसेच एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल.
- ह) महस्यांनी नोंट घ्यावी की ४०व्या एजीएमची सचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.eshamedia.com</u> आणि कार्वीच्या $\underline{www.evoting.karvy.com} \ \ \mathsf{a} \\ \mathsf{a} \\ \mathsf{a} \\ \mathsf{t} \\ \mathsf{t}$
- य) काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास डाऊनलोड सेक्शन अंतर्गत <u>https://</u> www.evoting.karvy.com वर उपलब्ध ई-वोटिंग यूजर मॅन्युअल आणि फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्य) चा संदर्भ घ्यावा किंवा कार्वी टोल फ्री क्रमांव १८००३४५४००१ वर संपर्क करावा किंवा संपर्क श्री. रघुनाथ, उपव्यवस्थापक, केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, कार्वी सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचिबोवली, वित्तीय जिल्हा, नानकरामगुडा, सेरिलींगमपछी, हैदराबाद-५०००३२, ई-मेल: www.evoting.karvy.com किंवा दूर.०४०-२३३१२४५४ वर संपर्क करावा जे विद्युत स्वरुपाने मतदानाबाबतचे तक्रारीचे निवारण करतील
- कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त २२ डिसेंबर, २०२३ ते ३० डिसेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे भागहस्तांतरण पस्तक व सदस्य नोंद पस्तक बंद ठेवण्यात येईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही/-

विनांक: ०९.१२.२०२३ ठिकाण: मुंबई

शिल्पा पवार संचालिका

SBFC SBFC Finance Limited

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.१०३, पहिला मजला, सी ॲण्ड बी स्क्वेअर, संघम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. ताबा सूचना

(सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(२) नुसार)

तर अधोस्वाक्षरी केलेले **एसबीएफसी फायनान्स लिमिटेड**चे अधिकृत अधिकारी असल्याने सिक्युरिटायझेशन, फायनान्शियल ॲसेट्सची पुनर्रचना आणि सुरक्षा हितसंबंधांची अंमलबजावणी कायदा, २००२ अन्वये आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) च्या नियम ८ सह वाचलेल्या कलम १३ (१२) अन्वये प्रदान केलेल्या

अधिकारांचा वापर करताना) नियम २००२, खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी नोटीस मिळाल्यापासन ६० दिवसांच्या आत डिमांड नोटीस जारी केली आहे. कर्जरार /सह कर्जरार रक्कम परत करण्यात अयशस्त्री द्याले आहेत. यादारे कर्जरार /सह-कर्जरारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस दिली जाते की खाली स्वाक्षरीदाराने त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **ताबा** घेतला आहे. या कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत

खाली नमूद केलेल्या तारखांना उक्त नियमांच्या नियम ८ सह वाचले आहे. विशेषत: कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणतेही व्यवहा

एसबीएफसी फायनान्स लिमिटेडच्या शुल्काच्या अधीन असतील.

कर्जदारांचे नाव आणि पत्ता आणि	मालमत्तेचे वर्णन आणि	ताबा सूचनेतील
मागणी सूचनेची तारीख	ताबा दिनांक	मागणी रक्कम (रु.)
१. मानसी हेमंत कदम	फ्लॅट क्र.३०८, ३रा मजला, जगन्नाथ प्राईड म्हणून ज्ञात इमारत,	रु.१७,२३,७१९/- (रुपरे
२. हेमत रामचंद्र कदम	एकूण कार्पेट क्षेत्रफळ ३७.१६ चौ.मी., बदलापूर, तालुका अंबरनाथ,	सतरा लाख तेवीस हजा
पत्ता: फ्लॅट क्र.५०३, मॉर्निंग स्टार फेझ-२, ई विंग, खारवाई गाव,	जिल्हा ठाणे, कुळगाव बदलापूर महानगरपालिकेच्या मर्यादेत,	सातशे एकोणीस फक्त) १९
बदलापूर, पनवेलकर संकुलजवळ, ठाणे, बदलापूर पुर्व, महाराष्ट्र-	सर्व्हें क्र.१४५, हिस्सा क्र.२, क्षेत्रफळ ०एच-२५आर-८०पी, पी.के.	नोव्हेंबर, २०२२ रोजी
४२१५०३.	०एच-०१आर-८०पी, एकूण क्षेत्रफळ ०एच-२५आर-६०पी,	
मागणी सूचना दिनांक: २४ नोव्हेंबर, २०२२	मालमत्ता ५ रु २५ पैसे, गाव बदलापूर, तालुका अंबरनाथ,	
कर्ज क्र.:०६९०००७८२४डीएच (पीआर००६८४१७५)	जिल्हा ठाणे, कुळगाव बदलापूर महानगरपालिकेच्या मर्यादेत	
	असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	
	ताबा दिनांक: ०५ डिसेंबर, २०२३	
१. शिवकुमार आर. मुदलियार	फ्लॅट क्र.३०५, स्वामी प्रसाद म्हणून ज्ञात इमारत, जमीन प्लॉट	रु.३,०७,८२१/- (रुपर
२. प्रतिभा एस एम	क्र.१५, सर्व्हे क्र.५७, हिस्सा क्र.(भाग), सीटीएस क्र.९००७,	
पत्ता: फ्लॅट क्र.३०५, स्वामी प्रसाद, अपार्ट बी, कॅबिन रोड, भवानी	मोरिवली (पुर्व), अंबरनाथ महानगरपालिकेच्या मर्यादेत, जिल्हा	आठशे एकवीस फक्त) २१
चौक, भवानी माता मंदिरा समोर, ठाणे, अंबरनाथ, महाराष्ट्र-	ठाणे, क्षेत्रफळ ९५० चौ.फु., सुविधांसह चार खोल्यांचा समावेश	मे, २०२२ रोजी
४२१५०१.	असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: २० फीट	
मागणी सूचना दिनांक: ३० मे, २०२२	रस्ता आणि प्लॉट क्र.१९ व २० चा भाग, पश्चिम: प्लॉट क्र.१३	
कर्ज क्र.:०४५००००८५६२डीएच (पीआर००६८२३७५)	चा भाग व गट क्र.५७ चा भाग; उत्तर: रस्ता; दक्षिण: प्लॉट	
	क्र.१६.	
	ताबा दिनांक: ०५ डिसेंबर, २०२३	
१. किशन शंकर कुंभार	फ्लॅट क्र.ई-७०५, ७वा मजला, ओम साई टॉवर्स म्हणून ज्ञात	रु.२३,०२,२०६/- (रुपर
२. अंकिता उमार्कात मालविया	इमारत, प्लॉट बी, इमारत क्र.३, सर्व्हे क्र.१३१, हिस्सा क्र.८/	तेवीस लाख दोन हजा
पत्ता: घर क्र.४५, द्वारा श्री सुरज ज्वेर्ल्स, स्टेशन रोड, परांजपे	रसी व ८/१ए+२सी, सीटीएस क्र.९३७८ व ९३७९, गाव अंबरनाथ,	
कॉम्प्लेक्स समोर, अंबरनाथ पश्चिम, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०१.	अंबरनाथ (पुर्व), क्षेत्रफळ ४३.२१ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र) येथील	नोव्हेंबर, २०२२ रोजी
मागणी सूचना दिनांक: २४ नोव्हेंबर, २०२२	मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	
कर्ज क्र.:०६९००००९०९१डीएच (पीआर००६८४२६०)	ताबा दिनांक: ०५ डिसेंबर, २०२३	
१. वरुण विजयकुमार गुप्ता	फ्लॅट क्र.१२०३, क्षेत्रफळ ४०.८२ चौ.मी. तत्सम ४३९ चौ.फु.	₹.३१,१७,०७०/- (रुपर
२. सोनम गुप्ता	(कार्पेट) (रेराच्या कलम २(के) अंतर्गत कार्पेट क्षेत्र या संज्ञेच्या	एकतीस लाख सतरा हजा
पत्ता: सी १ थम्स फ्लॅट क्र.१३, गोदरेज हिल, खडकपाडा, कल्याण	व्याख्येनुसार), १२वा मजला, सी विंग, पटेल्स इलिझीयम म्हणून	सत्तर फक्त) ०८ नोव्हेंबर
पश्चिम, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०१.	नावाने ज्ञात इमारत, प्लॉट सी मालमत्ता, जमीन सर्व्हे क्र.५८,	२०२२ रोजी
मागणी सूचना दिनांक: १६ नोव्हेंबर, २०२२	हिस्सा क्र.४/२ व सर्व्हे क्र.५८, हिस्सा क्र.६बी, गाव पाले, ता. व	
कर्ज क्र.:२५१००००१०१९डीएच (पीआर००६९१७३७)	नोंद उप-जिल्हा अंबरनाथ व जिल्हा व नोंद जिल्हा ठाणे, अंबरनाथ	
		1

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेनुसार, काय ा कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

सही/ (प्राधिकृत अधिकारी ठिकाण: ठाणे दिनांक: १०.१२.२०२३

ताबा दिनांक: ०५ डिसेंबर, २०२३

महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व